

2 June 2020

Corporate Service Department	The Listing Department		
	National Stock Exchange of India Ltd		
25 th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,		
Dalal Street, Mumbai 400 001	Bandra-Kurla Complex, Bandra (E)		
	Mumbai 400 051		
Scrip: Equity 500135. NCDs 957238	Trading Symbol: ESSELPACK		

Ref.: Essel Propack Limited

Sub.: Newspaper publication of dispatch of Notice of Postal Ballot to Members.

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of the Notice published in Newspapers, *inter alia*, intimating completion of dispatch of Notices of Postal Ballot, voting period etc.

The said notice is also posted on website of the Company www.esselpropack.com

MUMBA

This is in compliance with the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, applicable laws and for your information.

Thanking you,

Yours faithfully For Essel Propack Limited

Suresh Savaliya

Head - Legal & Company Secretary

Encl.: Newspaper snipping as above

Filed on online



ESSEL PROPACK LIMITED

Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai 400013, India www.esselpropack.com T: +91-22-2481 9000/9200 F:+91-22-24963137 complianceofficer@eplglobal.com

Registered Office

P.O. Vasind, Taluka Shahpur Dist. Thane 421604 Maharashtra Tel: +91 9673333971/9882 CIN: L74950MH1982PLC028947

THOMAS COOK (INDIA) LIMITED

Regd. Office: Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Tel.: +91 22 4242 7000 Fax: +91 22 2302 2864 Toll-Free No.: 1-800-2099-100 Website: www.thomascook.in Email: sharedept@thomascook.in

> CIN: L63040MH1978PLC020717 NOTICE

 $Transfer\ of\ Equity\ Shares\ of\ the\ Company\ to\ Investor\ Education\ and\ Protection\ Fund\ (IEPF)\ Authority$

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, ('the Rules') notified by the Ministry of Corporate Affairs (MCA) effective from 7th September, 2016 including subsequent modifications, amendments thereto.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend is unpaid/ unencashed. unclaimed by the shareholders for seven consecutive years to the IEPF Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has sent email communication to those shareholders whose email addresses are registered with the Company and the Company will be sending, as and when practical, due to prevailing pandemic situation and consequent lockdown in place, individual notices to the concerned

shareholders whose shares are the liable to be transferred to IEPF authority for taking appropriate action(s). The full details of such shareholders including their names, folio number or DP ID - Client ID and shares due for transfer

are also made available on the website of the Company i.e. https://www.thomascook.in/unclaimed-dividend As per the Rules, the concerned shareholders are being provided an opportunity to claim the unpaid/ unencashed/ unclaimed dividend by sending back the annexure to the letter duly signed along with requisite documents which have been sent to such shareholders at their registered address or email the scanned copies of the said documents to csqunit@tsrdarashaw.com or sharedept@thomascook in. The said letter is also placed on the website of the Company.

Shareholders may note that both the unclaimed/unencashed/unpaid dividend and the shares corresponding to the same rred to the IEPF Authority including the benefits accruing on such shares, if any, can be clai from the IEPF Authority in the manner prescribed in the Rules.

The concerned shareholders whose shares are in physical form and which are liable to be transferred to the IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificates(s) held by them and upon issue of such duplicate share certificate(s) the original share certificate(s) which is/are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable as per the Rules. After issue of duplicate share certificates, the Company shall inform the depository by way of Corporate Action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of the IEPF Authority. As for the shares which are held in demat form, the Company will process the transfer of shares through Depositories by way of Corporate Action in favour of the IEPF Authority.

The concerned shareholders whose shares are in physical form may further note that their details uploaded by the Company on its website, should be regarded and considered as an adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority as per the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholder(s) by 11th July, 2020 the Company with a view to comply with the requirements of the Rules, shall initiate the transfer of shares to the IEPF Authority from 12th July, 2020. It may please be noted that no claim shall lie against the Company in respect of such unclaimed/unencashed/unpaid dividend amount and shares transferred to the IEPF Authority.

For any queries on the above matter, the shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. TSR Darashaw Consultants Private Limited, 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi, Mumbai – 400 011, Tel No: +91-22-66568484, Fax No: +91-22-66568494, Email Id: csg-unit@tsrdarashaw.com.

For Thomas Cook (India) Limited

Place: Mumbai

Amit J. Parekh Company Secretary & Compliance Officer
ACS: 13648

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN L26956PN1994PLC078941

39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune 411 037. T: +91 20 2644 4625/26/27,

F: + 91 20 2645 8888, E: info@silworld.in, W: <u>www.silworld.in</u>

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund Authority

NOTICE is hereby given to the equity shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules") as under:

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid / claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Demat account of Investor Education and Protection Fund Authority ("the IEPF").

Adhering to various requirements set out in the Rules, the Company will send the letter to the individual shareholder concerned whose equity shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate actions after the services of courier or speed post, suspended in the light of prevailing Covid-19 pandemic, are restored.

The Company has uploaded the full details of such equity shareholders and equity shares due for transfer to the Demat account of IEPF Authority on its website http://www.silworld.in to verify the details of the unclaimed dividend and the equity shares that are liable to be transferred to the IEPF Authority as per stated

Notice is given to all such shareholders to make an application to the Company with a request duly signed by all holders with proper identification proofs for claiming the unclaimed dividend on or before 15/07/2020, so that the shares are not transferred to the Demat account of IEPF authorities.

In case no valid claim in respect of equity shares are received from the equity Shareholders within the time frame as may be provided by the relevant authorities for the said purpose, the Company, shall with a view to comply with the requirement set out in the Rules, transfer the shares to IEPF by due date as per the procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company or any officer of the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

Shareholders may note that, both the unclaimed dividend and the equity shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority, after following the procedure prescribed in the Rules.

The Equity Shareholders concerned, holding equity shares in physical form and whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of facilitating of transfer of eguity shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificates(s), which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice, in respect of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority, pursuant to the Rules.

In case in where there is specific order of the Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such equity shares and payment of dividend, the company shall not transfer such equity shares to the

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, Sharex Dynamic (India) Private Limited, C 101, 247 Park, L BS Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel.: +22641376 /22702485;. Email: info@sharexindia.com & invester@sharexindia.com; Website: www.sharexindia.com

Place: Pune Date: June 01, 2020 For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Satyen Patel Managing Director DIN: 00131344

MIRA BHAINDAR MUNICIPAL CORPORATION **Water Supply Department**

Indira Gandhi Bhavan, Chatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar (W) 401101, Tal. Dis - Thane, 28192828

Date - 01/06/2020.

No. MNP/WS/06/2020-21.

// Tender Notice //

Mira - Bhaiander Municipal Corporation's Water Supply Department has invited the tender for various works under water supply. The tender documents are available on Mahatenders.gov.in website from 04/06/2020 to 29/06/2020 till 12.00 hrs. Tender shall submitted on Mahatenders.gov.in website on or before 29/06/2020 upto 1.00 hrs.

SR. No. MBMC/PRO/49/2020-21 Date :- 01/06/2020

Executive Engineer Water Supply Department Mira Bhayander Municipal Corporation

Place :- Bhaindar Date :- 01/06/2020

PUBLIC NOTICE

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Regd Office: Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai.
CIN: L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.com

Notice is hereby given to the public at large that M/s. V. R. Builders through partners Mr. Dineshkumar Kasat and Mr. Varun Kasat ("the Developers") is developing the property mentioned in the Schedule hereunder written pursuant to Registered Tripartite Agreement dated 05/11/2014 bearing Registration No. 11214 / 2014 executed between City Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO), 1) Ms. Anubai Thakur & 2 Ors and the Developers. Transfer Order No. CIDCO/Vasahat/Sayto/Ulwe/199/2014/1792 dated 07/11/2014 issued by CIDCO to the Developers. Further Housing Development Finance Corporation Limited (HDFC) is desirous of recommending housing loans to prospective purchasers purchasing the residential units in the project named "Sanskruti" which is being constructed by the Developers on

Any person having any claim, right, title and interest in respect of the said property or any part thereof is hereby called upon to make the same known in writing to 'Head-Operations-Legal, Housing Development Finance Corporation Limited, Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020 within 15 days

SCHEDULE OF THE PROPERTY

Plot No. 32, Sector No. 19, Ulwe Node, Navi Mumbai

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD., Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamati Churchgate, Mumbai 400020.



Bajaj Electricals Ltd.

CIN: L31500MH1938PLC009887 Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel.: 022-6149 7000 Fax: 022-2285 1279

Email: legal@bajajelectricals.com Website: www.bajajelectricals.com NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act. 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules").

The Act read with Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years or more to the IEPF Suspense

Owing to the unprecedented times due to COVID-19 Pandemic across the world while at the same time adhering to the various requirements set out in the Rules the Company has communicated individually to the concerned shareholders whose e-mail addresses are registered either with the Company or the Depository Participant and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account for taking appropriate action(s) on or before September 5, 2020.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for ransfer to IEPF Suspense Account on its website www.bajajelectricals.com. Shareholders are requested to refer to the web-link https://www.bajajelectricals.com/unclaimed-dividend-iepf/ to verify the details of the shares liable to be transferred. The shareholders whose shares are due for transfer to IEPF Suspense account are requested to claim the dividends due to them for the financial year 2012-13 and thereafter by making an application either to the Company or to Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited whose correspondence details are given at the end of this notice, on or before September 5, 2020.

In case if the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before September 5, 2020 or such other date as may be extended by the regulatory authorities, the Company shall transfer the shares to the IEPF Suspense Account without giving any further notice.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Suspense Account as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which is/are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Suspense Account.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority/IEPF Suspense Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, having their office at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West),Mumbai 400083. Tel.No.: 022-49186270, Fax No.: 022-49186060, E-mail: vnt.helpdesk@linkintime.co.in. Website: www.linkintime.com. For any clarification, you may also e-mail to Company at legal@bajajelectricals.com.

For Bajaj Electricals Limited

Place : Mumbai Date: June 2, 2020

Ajay Nagle EVP & Head - Legal and Company Secretary



The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office:

5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058.

Contact for Details: Tel – 022-26766011/ 9004256609/ 9821455391 Email - recovery@mogaveerabank.com

AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY

Sealed Offers/ Tenders are invited from the public/ intending bidders for purchasing the following Immovable Properties on "as is where is basis" and on "as is what is basis", which is now in the physical possession of the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., as per section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Description of Immovable Asset/s/ Properties	Reserve Price (In Rupees)	Earnest Money Deposit (In Rs)	Inspection of the Property	Date and time of opening the tenders:	Name & Address of the Secured Creditor:	Name of the Borrower/ Mortgagor	Outstanding Loan Amount:	Date, time and place of Submission of Tenders/ Offers:
B-204, Bldg no.10, Sumangal CHS Ltd, Veena Nagar, Phase-2, Off. LBS Marg, Mulund West, Mumbai- 400080 admeasuring 391 sq.ft. (Carpet).	1,06,00,000/-	Rs. 1,00,000/-	04/07/2020 From 11 a.m to 4 p.m	08/07/2020 at 11 a.m	The Mogaveera Co-operative Bank Ltd. 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058. Tel no. 2676 6011. Mob: 9821455391.	M/s. Pratik Industries - Borrowers. Late Mr. Salil Lalji Agarwal -Mortgagor.	Rs.1,13,97,644/- (Rupees One Crore Thirteen Lakhs Ninety Seven Thousand Six Hundred Forty Four Only) (OD/635) as on 31/05/2019 plus further interest thereon from 01/06/2019.	Sealed Tenders/ Offers shall be submitted to the Authorised Officer on or before 07/07/2020 upto 3.30 p.m at Administrative Office 5th Floor, Mogaveera Bhavan M.V.M Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058.

1. The purchaser shall bear all expenses related to Stamp Duties, Registration Charges, Transfer Charges, all statutory dues payable, Taxes and rates and outgoings, both existing and future relating to the property. The Sale Certificate will be issued in the name of the successful bidder only.

2. The Authorised Officer Reserves the right to reject any or all tenders and/or postpone the date and time of opening of tender or sale confirmation without giving any reason there

3.Mortgagor/ borrower may bring prospective bidder/offerers and may also remain present while opening the offers on 08/07/2020 at 11 a.m. 4. The bidders/ offerers should take inspection of the properties and may inspect the Title Deeds, if they so desire.

5.The successful bidders/ offerers should deposit 25% of the bid amount immediately and balance 75% within 15 days from the date of opening the tenders. 6.If the successful bidders fail to pay the balance 75% of the bid amount within 15 days from date of opening the offers, the deposited amount shall be forfeited.

7.Tenders quoted below the "Reserve Price" will not be considered. STATUTORY NOTICE UNDER RULE 8(6) of the SARFAESI ACT: This is also a notice to the Borrower/Guarantor/ Mortgagor of the above loan under Rule 8(6) of the SARFAE-

SI Act, 2002 about holding of Auction/ Sale by inviting sealed tenders from the public in general for the sale of secured assets on abovementioned date, if your dues are not cleared in full. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for Auction/ Sale failing which the property will be sold and balance dues, if any will

Narayan G. Mendon Date: 01.06.2020 Place: Mumbai Chief Manager & Authorised Officer



Notice is hereby given through my client SMT. SEEMA HARISH AGRAWAL that she is selling Flat No. 105, First Floor, JAY SHREE NIKETAN CO-OP. HSG. SOC. LTD., R. N. P. Park, Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401105 to any interested Purchaser or Buyer.

M/S. JAY SHREE BUILDERS had sold the said

Flat to SMT. KUNTIDEVI NANDKISHORE AGARWAL vide agreement for sale dated 18.02.1996. SMT. KUNTIDEVI NANDKISHORE AGARWAL expired on 24.01.2004 at Bhayandar (E). After the death of SMT. KUNTIDEVI NANDKISHORE AGARWAL the society has transferred the said flat and Share Certificate in the name of her Daughter in-law SMT. SEEMA HARISH AGRAWAL on 08.08.2004. Thereafter she became the single owner of the above said Flat premises. If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding legal heirs in the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/ notice. After that no claim will be entertained and after stinulated period i.e. 14 days it will be believed that there is no any claim from any perso against the above said property and then m client will proceed further for Sale/transfer property in the name of any interested

R. L. Mishra Advocate, High Court, Mumb Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height Near Railway Station, Nallasopara (E)

PUBLIC NOTICE Please GURUDATT MANIRAM SANKHE

gift, mortgage assignment, trust

had agreed to sale the property more particularly described in the schedule nereunder written to my client. f any person having claim, right, title and on interest therein or any part thereof in the nature of sale, lease

development right, charge, legacy lien etc. or in any other manner o authority, may record their objection duly supported by documents to the undersigned at the address indicated herein below within 14 days from the date of publication of these notice. In the absence of any claim deal wi nospita**l**s). 3 Zonal contract for Rs. 50,00,000/-execution of works and supply of materials be completed without any further notice or recourse to such claim, any, presuming that any/all such claim have been knowledgeably relinguished

SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece and parcel of land bearing survey no. 26, admeasuring 0-45-3 H.R out of which land admeasuring 0-02-0 H.R or thereabove lying, being and situate at village Vadavli Tal. Vasai, Dist

Kirit A Sanghavi Advocate for Purcharsers A/1002. Dr Gambers Residency, S V Road, Malad (West), Mumbai - 64

Navi Mumbai Municipal Corporation City Engineer Department

Re-Tender Notice NO. NMMC/C.E./ 16/2020-2021 Details of Work: - Annual Comprehensive Operation and Maintenance of NMMC Buildings, & Schools, At Turbhe. (for 5 Years).

ESTIMATE AMOUNT (Rs.) .:- 68,95,391/-EYARNEST MONEY :- 69,000/-All the Tenderer shall take note of this details tender of above work is available at Navi Mumbai Muncipal Corporation Web Site

of www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in Date of Publication :-02/06/2020

NMNMMC PR Adv no. 1802/2020

City Engineer Navi Mumbai Municipal Corporation

RAVINDRA ENERGY LIMITED

(Formerly Ravindra Trading and Agencies Limited)

Regd. Off.: BC 109, Davidson Road, Camp, Belgaum - 590001 CIN: L40104KA1980PLC075720 | Tel.: +91-831-2443225 | Fax: +91-831-2443224 Website: www.ravindraenergy.com

Notice, pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, June 5, 2020 inter alia, to consider, approve and take on record the Audited Financial Results for the year ended March 31, 2020.


Website - BSE Limited - http://www.bseindia.com/stock-share-price/ravindratrading--agencies-ltd/ravindt/504341/

Website - Ravindra Energy Limited - http://www.ravindraenergy.com/investors.html For Ravindra Energy Limited

Belagavi, June 1, 2020

Vadiraj Mutalik - Company Secretary

ESSEL PROPACK LIMITED Regd. Office: P.O. Vasind, Taluka Shahapur, Thane 421604. Maharashtra. India



NOTICE TO SHAREHOLDERS FOR POSTAL BALLOT / EVOTING

Notice is hereby given to equity shareholders/members of Essel Propack Limited (the Company), pursuant to section 110 and applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, that the Company seeks approval of Members for passing ordinary and special resolutions by way of the Postal Ballot (including e-voting) as set out in the Postal Ballot Notice dated 25 May 2020.

matter that: (a) The Board of Directors of the Company has appointed Mr. Dharmesh Zaveri of M/s. D. M. Zaveri & Co., Company Secretary in Practice as Scrutinizer for conducting the Postal Ballot in a fair and transparent manner (b) Postal Ballot Notice dated 25 May 2020 (the Notice) along with postal ballot forms and postage prepaid reply envelop, have been sent by courier/post to members on 1 June 2020 (c) the Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide electronic voting facility to the Shareholders of the Company (d) Voting through physical and electronic means shall commence on Tuesday, 2 June 2020 (9.00 a.m.) and ends on Wednesday, 1 July 2020 (5.00 p.m.), The e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Postal Ballot Forms received after 5:00 p.m. on Wednesday, 1 July 2020 will be treated as if the reply from such member has not been received (e) Members who have not received the Notice and postal ballot form and members who intend to register their email, may send a request to the Company for duplicate copy at complianceofficer@eplglobal.com or write to the corporate office (f) For any queries/grievances or guidance on voting through postal ballot/e-voting, members may contact Mr. Suresh Savaliya, Company Secretary at corporate office on 022 2481 9000/9200 or complianceofficer@eplglobal.com and (g) Results of voting will be announced on or around Thursday, 2 July 2020 at the corporate office of the Company and said result will be displayed in investors section on the Company's website at its weblink https://www.esselpropack.com/shareholders-information/. Cut-off date prescribed for this purpose is Friday, 22 May 2020 to reckon voting rights of members and paid-up value of equity shares. Person who is not a member on said date should treat the Notice for information purpose only. The Notice is also displayed in investors section on the Company's

website or link https://www.esselpropack.com/shareholdersinformation/ and NSDL website www.evoting.nsdl.com.

Mumbai epl

2 June 2020

Suresh Savaliva Head-Legal & Company Secretary

For Essel Propack Limited





Notice for 8th extension of NIT No. 204/PR/JBVNL/19-20

Last date of download, upload & opening of techno-commercial part of NIT No. 204/PR/JBVNL/19-20 is hereby extended as mentioned below:-

Sl. No.	NIT No.	Name of Area Boards	Last date of download of tender document	Last date of uploading of tender document	Date of Opening of Techno commercial part of the tender	
1.	204/PR/JBVNL/ 19-20	Ranchi, Jamshedpur &Dhanbad	30.06.2020 up to 2 PM	30.06.2020 up to 3 PM	02.07.2020 at 3 PM	

The tender document can be downloaded from the portal (http://www.jharkhandtenders.gov.in) the tender document cost may be submitted in the form of DD from any nationalized Bank/ scheduled Bank against Tender fee in favour of Jharkhand Bijli Vitran Nigam Ltd, Ranchi payable at Ranchi.

The EMD shall be in the form of crossed bank draft/pay order/ Bank Guarantee in favour of Jharkhand BijliVitran Nigam Limited, Ranchi payable at Ranchi from reputed (i) Public sector bank located in India or (ii) Scheduled commercial Indian Private Bank as per attached list in RFP.

स्वहित एवं राष्ट्र हित में ऊर्जा बचावें। कृपया अपनी शिकयतों को टॉलफ्रीनं० 1800 345 6570 पर दर्ज करायें।

PR 228876(Jharkhand Bijlee Vitran Nigam Ltd) 20-21*D PR No. 221469 General Manager (IT)

SOUTH WESTERN RAILWAY

E-Tender Notice No. 14/MYS/2020 Dated: 26.05.2020 The undersigned on behalf of President of India invites e-Tenders for the following works: SI. Description of Works Approx. Value

1 Zonal contract for | Rs. 1,00,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone A (Mysuru station and Divisional Office). 2 Zonal contract for Rs. 1,75,00,000/-

execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone A-1 (Mysuru Railway colonies and

including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone A-2 (Mysuru-Chamarajanagar section 4 Zonal contract for Rs. 75,00,000/execution of works and supply of materials

including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone A-3 (Ashokapuram work shop and colonies). 5 Zonal contract for Rs. 50,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone A-4 and A-5 (Mysuru-Arsikere section). 6 Zonal contract for Rs. 75,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021

Zone A-6 (Hassan-Kankanadi both excl). 7 Zonal contract for Rs. 50,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone A-7 (Sakaleshpura-Subrahmanya

 Sonal contract for Rs. 50,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone Mysuru-Yeliyur section.

 Solution and section:

Solution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone B-1 and B-2 (Sampige Road-Kadu section both excl).

Zonal contract for Rs. 50,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone Shivamogga Town: Birur-Kadur-Chikkamagalur section.

11 Zonal contract for Rs. 75,00,000/execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone Shivamogga Town-Talguppa section. 12 Zonal contract for Rs. 50,00,000/execution of works and supply of materials

including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 ne B-4 (Birur (excl) to Chikjajur (Incl). 13 Zonal contract for Rs. 50,00,000/-execution of works and supply of materials ncluding supply of cement and steel for he period from 01.07.2020 to 30.06.2021 ne B-5 (Chikjajur-Harihar section)

execution of works and supply of materials including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone B-6 (Harihar-Karajgi Kottur Amarvanthi Colony). 15 Zonal contract for Rs. 35,00,000/execution of works and supply of materials

14 Zonal contract for Rs. 35,00,000/-

including supply of cement and steel for the period from 01.07.2020 to 30.06.2021 Zone B-7 (Chikjajur (excl) to Rayadurga (excl) Last Date of submission of bids: Upto 11:00 hrs. of 17.06.2020

For details log on : www.ireps.gov.in Divisional Railway Manager (Works), Mysuru



साताऱ्यातील कृष्णा हाँस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मुक्तीचे शतक

वार्ताहर

कराड, दि. १ - सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या १९ रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल १०० रुग्णांना कोरोनाम्क्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेह यांनी केले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या



दिवसेंदविस वादू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. स्रेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि १८ एप्रिल रोजी कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील कोरोनामुक्त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्टिलटने

यशस्वी उपचाराने कोरोनामुक्त रूग्णांना, डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केल्याने लोकांमधील कोरोनाबद्दलची भिती कमी होण्यास मदत झाली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १०० व्या कोरोनामुक्त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमध्न डिस्चार्ज देण्यात

यावेळी कोरोनाची यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात

प्रवाशांनीही नियमांचे पालन करणे

सद्यस्थितीत १० गाड्यांच्या फेऱ्या

सुरू करण्यात येणार असून

मागणीनुसार अधिकच्या गाड्या सुरू

करण्यात येणार असल्याचे परिवहन

बंधनकारक असणार

व्यवस्थापनाने सूचित केले.

यावेळी बोलताना सिंह कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत १०० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाची कोरोनामुक्तीच्या या लढाईत डाॅ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व अन्य स्टाफने अमूल्य योगदान दिले आहे. सातारा जिल्ह्यात अद्ययावत व आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसविधा असणाऱ्या कष्णा हॉस्पिटलमुळे आज याठिकाणी १०० रूग्ण कोरोनामुक्त होण्यात यश प्राप्त झाले असून, मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष अभिनंदन करतो. दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

चीन-अमेरिका भारताने दूर रहावे!

बीजिंग, दि. १ - कोरोना संसर्गाच्या मुद्यावरुन अमेरिका आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये शीतयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. भारताने या शीतयुद्धात पडू नये, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. या शीतयुद्धात भारत सहभागी झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे चीनने म्हटले आहे.

चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्समध्ये आलेल्या लेखानुसार, भारतात राष्ट्रवादी भावना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चीन व अमेरिकेत सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी या भावनेचा वापर केला जात आहे. मात्र, या शीतयुद्धात सहभागी होण्याबाबत भारताने सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने अमेरिकेचा भागीदार म्हणून साथ

चीनचा इशारा

दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा चीनने दिला आहे. शीतयुद्धात भारताने अमेरिकेला साथ दिल्यास किंवा चीनवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचा प्यादा म्हणून काम केल्यास दोन आशियाई देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधावर वाईट परिणाम होतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते, असे चीनने म्हटले आहे. दरम्यान, भारत-चीनमधील सीमाप्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती. ट्रम्प यांच्या प्रस्तावाला भारत आणि चीननेही नकार दिला. चीन आणि भारत सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असून तिसऱ्या देशाने मध्यस्थी करण्याची आवश्यकता नसल्याचे चीनने अमेरिकेला ठणकावले होते.

जाहीर उद्घोषणा रेग्युलेशन, २०१६ च्या नियम ६ अंतर्गत) सॅकोस इंडिगो प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंच्या माहितीसाठी सॅकोस इंडिगो प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/नोंदणीकृत आहे कंपनी निबंधक - मुंबई नंबर/लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य २२०, महावीर इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली केव्हज रोड समोर, अंधेरी (पू), मुंबई, महा.-४०००९३, भारत कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता २६/०५/२०२० (३०/०५/२०२० रोजी आदेशाची प्रत प्राप्त) (सीआयआरपी सुरु झाल्या तारखेपासून १८० दिवस असलेली) अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्य नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-२०१८/११०५७ बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिक यांचा एएए इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी पत्ता आणि ई-मेल ए३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन इमेलः santanutray@aaainsolvency.com एएए इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल ए३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर-४००७०५ इमेलः sacosindigo@aaainsolvency.com दुरध्वनी क्र.: ०२२-४२६६७३९४ १३/०६/२०२० अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे) (哎) http://www.ibbi.gov.in/home/downloads (बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत:

याद्वारे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने २६/०५/२०२० रोजी **सॅकोस इंडिगो** प्रायव्हेट लिमिटेड च्या निगनीय नादारी निर्णय प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले. (तथापि एनसीएलटी च्य वेबसाईटवर आदेश ३०/०५/२०२० रोजी अपलोड केला.)

सॅकोस इंडिगो प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १० समोरील पत्त्यावर १३/०६/२०२० किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्याकरिता नोंद क्र. १३ समोर सूचिबद्ध तीन नादारी व्यावसायिकांमधून निवडू

दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल.

दिनांकः ०२.०६.२०२० अंतरिम निर्णय व्यावसायीक एएए इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-२०१८/११०५५

एपीएमसी मार्केटमधील कामगारांसाठी डोंबिवली ते वाशी एनएमएमटी बस सेवा सुरू

एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या परंतु कल्याण डोंबिवली येथे वास्तव्यास असणाऱ्या सुमारे ४०० कामगारांना पुन्हा कामावर रुजू होता त्यांना रु. २८०० आकारले जाणार यावे याकरिता बेलापूरच्या आमदार आहेत. प्रत्येक प्रवाशास मास्क मदा म्हात्रे यांनी कल्याण-डोबिवली ते वाशी अशी नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने सदर बससेवा आजपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन व परिवहन व्यवस्थापनाने अखेर घेतला असून कामगारांना येण्या-जाण्याची व्यवस्था होणार असल्याने व्यापारी व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदर बससेवा सुरू करताना उपाययोजना म्हणून काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. याआधी बसमध्ये ४५ बैठे व १५ उभे असे ६० प्रवासी प्रवास करू शकत होते. त्यावेळी डोंबिवली-वाशी प्रवास तिकिटाची किंमत प्रति प्रवासी ८० रुपये अशी होती; परंतु सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याकरिता उभे प्रवाशांना घेता येणार नसल्याने व आता बसमध्ये केवळ २२ प्रवासी प्रवास करू शकल्यामुळे येण्या-जाण्याची तिकिटाची एकूण किंमत १८० रुपये प्रति प्रवासी अशी होते. परंतु आमदार मंदा म्हात्रे यांच्या

सल्ल्याने सदर रक्कम ही १४० रुपये उपाययोजना करण्यात येणार असून नवी मुंबई, दि. १ - वाशी येथील प्रति प्रवासी अशी करण्यात आली. त्यामुळे १४०२६ दिवस याप्रमाणे रु.३६४० आकारले जाणार असून ज्या प्रवाशांनी मासिक पास घेतल्यास लावणे बंधनकारक असून वाहनांच्या प्रत्येक फेरीनंतर बसमध्ये सॅनिटाइज फवारणी करण्यात येणार आहे.

मध्ये रेल्वे

ट्रक भाड्याने घेणे खुली निविदा सूचना क्र. एसडीएमई/डी/ सीएलए/ट्रक/२०-२२ दि.:२६.०५.२०२० सिनि. डिव्हिजनल मेकॅनिकल इंजिनियर (डिझेल) डिझेल लोको शेड, कुर्ला, मुंबई-४०० ०२४. हे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने आणि करीता खुली निविदा मागवित आहेत. निविदा फक्त वेबसाईट www.ireps.gov.in मार्फत ई-निविदा स्वरुपात स्वीकारण्यात येतील. निविदा १७.०६.२०२० रोजी स. ११.०० पूर्वी वेबसाईटवर सादर करणे आवश्यक आहे. निविदा या निविदा सादर करण्याची वेळ संपल्यावर त्याच दिवशी स. ११.३० नंतर उघडण्यात येतील. निविदा उघडण्याचा दिवस बंद किंवा आकस्मित सुट्टी घोषित झाल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी उघडण्यात येतील. कामाचे नाव/परिमाणः ड्रायव्हरसह दोन वर्ष कालावधीकरिता डिझेल लोको शेड, कुर्ला यासाठी ६.५ एम/टन क्षमतेचा ट्रक भाड्याने घेणे. पुर्तता कालावधी ः ०२ वर्ष, अंदाजे मुल्य (रु.त) : रु. १२,५६,७३६/- जीएसटीसह निविदा प्रपत्राची किंमत: (रु.त): २०००/- निविदेचा संपूर्ण तपशिल वेबसाईट www.ireps.gov.in येथे उपलब्ध आहे.

आरपीएफ सिक्युरिटी हेल्पलाईन-१८२

कार्यकारी अभियंता (घणसोली)

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

अभियांत्रिकी विभाग

निविदा स्चना क्र. नम्मपा/का.अ.(घणसोली)/13/2020-2021

रस्त्यालगतच्या कच्चे नाले काढण्यासाठी मजुर,जेसीबी व डंपर पुरविणे.

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ

www.nmmc.gov.in आणि www.nmmc.maharashtra.etenders.in

यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधीत निविदाकारांनी याची नोंद

कामाचे नांव:- घणसोली विभागातील सेक्टर-9 मधील पामबीच

कोरोनाबाबतच्या आवश्यक त्या सर्व

वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

एसी वाहन भाड्याने घेणे

मध्ये रेल्वे

खुली निविदा सूचना क्र. बीएएमएच/एचए/ हायरिंग ऑफ व्हेईकल, एमडी/बीवाय/ आरटी३.२०२० दिनांक : २८.०५.२०२० कामाच्या नावासह त्याचे ठिकाण : दर कंत्राट तत्त्वावर भायखळा हॉस्पिटल येथे खुल्या निविदेमार्फत २ वर्ष कालावधीकरिता १२ तासांसाठी (स. ९.०० ते रात्रौ ९.०० दरम्यान) मेडिकल डायरेक्टर, भायखळा एसएजी ऑफीसर यांच्या वापरासाठी ड्रायव्हरसह एसी वाहन भाड्याने घेण्यासाठी कंत्राट. कामाची अंदाजे किंमत: रु. ७,९५,२०४/- (रुपये सात लाख पंच्याण्णव हजार दोनशे चार मात्र) रु. ३३,१३३.५०/- दरमहा **दर कंत्राट कालावधी**: चोवीस महिने (२४ महिने), इसारा रक्कम रु. १५,९००/- (रु. पंधरा हजार नऊशे मात्र), निविदा प्रपत्राची किंमत रु. २,०००/- (रु. दोन हजार मात्र) निविदा सादर करणे बंद होण्याची तारीख आणि वेळ : २२.०६.२०२० रोजी द. ३.०० पर्यंत. निविदा फक्त वेबसाईट www.ireps.gov.in मार्फत ई-निविदा स्वरुपात स्वीकारण्यात येतील. निविदा दस्तावेज

थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड

फोन में.: +९१ २२ ४२४२ ७००० फॅक्स: +९१ २२ २३०२ २८६४ टोल-क्रि में.: १८००-२०९९-१०० संकेत स्थळ: www.thomascook.in ई-मेल: sharedept@thomascook.in सीआयएन: एल ६ ३०४०एमएच १९७८ पीएलसी०२०७१७

कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे करणे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) दिनांक ७ सप्टेंबर२०१६ पासून अधिसूचित केलेल्या, ज्यात त्यानंतर केलेले बदल आणि सुधारणांचाही समावेश आहे, त्या गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (हिशेबेतपासणीं, लेखा, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (''नियम'') मधील तरतुदींच्या अनुषंगाने ही सुचना देण्यात येत आहे.

या नियमांमध्ये, इतर बाबींबरोबरच, ज्या भागांवरील लाभांश भागधारकांना सलग सात वर्षे दिला नसेल/रोखीत रूपांतर केले गेले नसेल/त्याचा दावा केला गेला नसेल, तर ते आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची तरतृद आहे. या नियमांमध्ये देप्यात आलेच्या विविध आवश्यकतांचे पालन करून वंपनीने, ज्या भागधारकांचे झिल पत्ते वंपनीकटे नींदवलेने आहेत त्यांना याबहलची माहिती

पाठवलेली आहे आणि सध्या चालु असलेल्या रोगाच्या साथीमुळे आणि परिणामस्वरूपी असलेल्या लॉकडाउन्नचा विचार करता, जेव्हा शक्य होईल तेव्हा, ज्या भागधारकाने भाग आयईपीएफ प्राधिकरणाक्छेयोम्य ती कारवाई करण्यासाठी पाठविण्यास पात्र आहेत. त्या भागधारकांना वैयक्तिक सचना पाठवील अशा भागधारकांची नावे, फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी - क्लाएंट आयडी आणि हस्तांतरणासाठी पात्र असलेले भाग यांचे पूर्ण तपशील

कंपनीच्या https://www.thomascook.in/unclaimed-dividend ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या नियमांनुसार, संबंधित भागधारकांना, त्यांच्या नोंद्रणीवृत पत्यावर विंवा झैनवर पाठविण्यात आलेच्या पत्रासोबतचे जोडगत्र योष्य प्रकारे सही करून व त्योसोबत आवश्यक ती कागदभेत्र स्वेंन करन csg-unit@tsrdarashaw.com वर विवा sharedept@thomascook.in वर पाउनून, दिला न गेनेला /रोजीवरण न वेलेला /दावा न

क्लेजा लाभांश दावा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सद्धचेपत्र कंपनीच्या सकेतस्थळावरही प्रदर्शित करण्यात आलेले आहे. भागधारकांनी नोंद घ्यायवी की, दावा न केलेला/रोखीकरण न केलेला/प्रदान न केलेला लामांश आणि त्यांच्याशी संबंधित भाग, जे आयईपीएप प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे, ज्यात अशा भागांवर काही फायदे जमा झाले असलेच, तर त्यांच्यासह त्यांचा दावा आयर्डपीएप प्राधिकरणाकडे, या नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या पद्धतीने केला जाऊ शकतो.

ज्या संबंधित भागधारकांचे भाग प्रत्यक्ष रूपात आहेत आणि जे आयर्श्वीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत, त्यांनी नोंद घ्यावी की त्यांनी धारण केलेल्या मुळ भागप्रमाणपत्रा / त्रांच्या बदल्यात भागप्रमाणपत्रांची नकल प्रत कंपनी त्यांना देईल आणि अशा प्रकारे भागप्रमाणपत्रांची नकल प्रत दिव्यानंतर, त्यांच्या नावाने नोंदणीकृत असलेली मूळ भागप्रमाणपत्रे आपोआपच रद्द होतील आणि ती या नियमांनुसार अपरकाम्य समजली जातील भाग प्रमाणपत्रांची नक्कत प्रत जारी केल्यानंतर, कंपनी कॉपॉरेट ॲक्शनद्वारे, डिपॉझिटरिजना असे भाग आयईपीएफच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्याबद्दल आणि ते आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याबद्दल कळवील. जे भाग डीमेंट रूपात धारण केलेले आहेत त्यांच्यासाठ

ज्यांचे भाग प्रत्यक्ष रूपात असतील त्या संबंधित भागधारकांनी यानंतर नींद घ्यांची की, कंप्रनीने तिच्या संवेतस्थळावर अपलोड बेलेले त्यांचे तपशील म्हणजेच या नियमांद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाक्डेत्यांचे भाग हस्तांतरित करण्यासाठी, भागप्रमाणपत्रांची नक्कत प्रत देण्यासाठी दिलेली प्रेशी सचना समजण्यात वेईन. कंपनीकडे जर संबंधित भागधारकांकडून ११ जुलै २०२० पर्यंत कोणत्याही प्रकारचे संज्ञापन/पत्रव्यवहार प्राप्त झाला नाही, तर कंपनी या नियमांमधील आवश्यकतांचे पालन करण्यासाठी १२ जुलै २०२० पासून आयईपीएफ प्राधिकरणाकडे भाग हस्तांतरित करण्यास सुरुवात करील कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या अशा दावा न केलेल्या/रोखीकरण न केलेल्या/प्रदान न

कंपनी कॉर्पोरेट ॲक्शनद्वारे असे भाग डिपॉझिटरिज्च्या माध्यमातून आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील

केलेल्या लाभांशाविषयी आणि भागांविषयी कंपनीकडे दावा करता येणार नाही.

उपरोक्त बाबतीत कोणत्याही प्रकारच्या शंकेसाठी भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण अभिकर्ता मेसर्स टीएसआर दाराशाँ कन्सलटंट प्रायवेट लिमिटेड, ६-१०, हाजी मुसा पत्रावाला इंडस्ट्रिअल इस्टेट, २०, डाँ. उ मोझेस रोड, फेमस स्टुडिओशेजारी, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११, दुरध्वनी क्र. +९१-२२-६६५६८४८४, फॅक्स क्र: +९१-२२-६६५६८४९४, इमेल आयडी: csg-unit@tsrdarashaw.com यांच्याशी संपर्क साधावा.

स्थान : मुंबई दिनांक : १ जून २०२० थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड करीत अमित जे. पारेख कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एसीएस : १३६४८

BOI AXA Mutual Fund

(Investment Manager: BOI AXA Investment Managers Private Limited)

Registered Office: B/204, Tower 1, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: U65900MH2007FTC173079

Mutual Fund

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 7/2020-21

ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ("SAI") OF BOI AXA MUTUAL FUND ("THE FUND").

Change in the Composition of the Board of Directors of BOI AXA Investment Managers Private Limited (AMC). Notice is hereby given that Mr. Atul Sahasrabuddhe has ceased to be an Independent Director of AMC w.e.f. May 30, 2020

Accordingly, the details of Mr. Sahasrabuddhe shall stand deleted under section titled "Details of AMC Directors" in Section III (B) of the SAI of the Fund

This Addendum forms an integral part of the SAI of the Fund. All other terms and conditions appearing in the SAI being modified through this Addendum remain unchanged.

> For **BOI AXA Investment Managers Private Limited** (Investment Manager for BOI AXA Mutual Fund)

> > **Authorised Signatory**

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

एस्सेल प्रोपंक लिमिटेड नोंदणी कार्यालय : मु. पो. वाशिंद, तालुका, शहापूर, ठाणे : ४२१ ६०४. महाराष्ट्र, भारत

essel

सीआयएन:एल७४४९५०एमएच१९८२पीएलसी०२८९४७ फोनः+९१ ९६७३३३३९७१/९८८२, फॅक्स : +९१ २२ २४९६१३१७ complianceofficer@eplglobal.com, www.esselpropack.com

पोस्टल बॅलट/ई-मतदानाकरिता भागधारकांना सूचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० आणि प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या प्रयोज्य तरतुदीनुसार एस्सेल प्रोपॅक लिमिटेड (कंपनी) च्या भागधारक/सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी दिनांक २५ मे, २०२० रोजीच्या सूचनेत नमूद केल्यानुसार पोस्टल बॅलट (ई-मतदानासह) च्या मार्गाने सर्वसाधारण आणि विशेष ठराव मंजूर करण्यासाठी इच्छ्क आहे.

सभासदांना याद्वारे हि सुद्धा सूचना देण्यात येते की, वरील प्रकरणाच्या संदर्भात (ए) कंपनीच्या संचालक मंडळाने मोकळ्या आणि पारदर्शक बाबीमध्ये पोस्टल बॅलट घेण्यासाठी मे. डी. एम. झवेरी ॲण्ड कं., कार्यरत कंपनी सचिव यांचे श्री. धर्मेश झवेरी यांची नियुक्ती केली आहे. (बी) दिनांक २५ मे, २०२० रोजीच्या सूचनेसह (सूचना) सह पोस्टल बॅलट प्रपत्र आणि पोस्टेज प्रिपेड उत्तर लिफाफा हा ०१ जून, २०२० रोजी सभासदांना कुरियर/पोस्टाने पाठविण्यात आला आहे. (सी) कंपनी कंपनीच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएस) च्या सेवेसह जोडली गेली आहे. (डी) प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाला मंगळवार २ जून, २०२० (स. ९.०० वा.) सुरूवात होईल आणि बुधवार १ जुलै, २०२० (सायं. ५.०० वा.) संपेल. ई-मतदान मॉड्युल त्यानंतर ई-मतदानासाठी एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल. बुधवार १ जुलै, २०२० रोजी सायं. ५.०० वा. नंतर प्राप्त झालेले पोस्टल बॅलट प्रपत्र हे अशा सभासदांकडून उत्तर प्राप्त झाले नसल्याचे म्हणून समजण्यात येतील. (ई) ज्या सभासदांना सूचना आणि पोस्टल बॅलट प्रपत्र प्राप्त झालेले नाहीत आणि जे सभासद जे त्याच्या ई-मेल नोंदविण्यासाठी इच्छुक आहे ते complianceofficer@eplglobal.com येथे किंवा कॉर्पोरेट कार्यालयाकडे प्रतिलिपीसाठी लिह शकतात. (एफ) पोस्टल बॅलट/ई-मतदानामार्फत मतदानातील कोणतीही चौकशी/तक्रार किंवा माहितीसाठी सभासद ०२२ २४८१९००/९२०० वर किंवा complianceofficer@eplglobal.com कॉर्पोरेट कार्यालयात श्री. सुरेश सवालिया कंपनी सचिव यांना संपर्क करू शकता आणि (जी) मतदानाचे निष्कार्ष कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात साधारण गुरूवार २ जुलै, २०२० रोजी घोषित करण्यात येतील आणि सदर निष्कर्ष तिची वेब लिंक https://www.esselpropack.com/shareholders-information/. येथील कंपनीच्या वेबसाईटवर इन्व्हेस्टर सेक्शनमध्ये दर्शविण्यात येतील. यासाठी विहित कट ऑफ तारीख सभासदांचे भरणा झालेल्या आणि सभासदांचे मतदानाचे हक मोजण्यासाठी शुक्रवार, २२ मे, २०२० आहे. जी व्यक्ती सदर तारखेस सभासद नाही त्यांनी सदर सूचना फक्त माहितीसाठी समजणे आवश्यक आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट किंवा लिंक https://www.esselpropack.com/ shareholdersinformation/ वरील इव्हेंस्टर सेक्शन मध्ये आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com. वर सुद्धा दर्शविण्यात आली आहे. २ जून, २०२० एस्सेल प्रोपॅक लिमिटेड करिता

मुंबई सुरेश सावलिया हेड-लिगल आणि कंपनी सचिव

जाहीर सूचना

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1800/2020

घ्यावी.

अंदाजपत्रकिय रक्कम रु. 1,49,116/-

सूचना घ्यावी की श्री. गुरुद्रत मणिराम संखे हे माझ्या अशिलांना येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषत वर्णिलेली मिळकत विकण्यास तयार आहेत. कोणीही व्यक्ती ज्यांचा विक्री, भाडेपट्टा, बक्षीस, गहाण, अभिहस्तांकन, विश्वस्त, विकास हक्क प्रभार, लेगसी, धारणाधिकार किंवा कोणतीई अन्य बाब किंवा प्राधिकरणाच्या स्वरूपात दावा, हक्क, नामाधिकार आणि त्यामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये हितसंबंध असल्यास सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसात खालील दिलेल्या पत्यावर निम्नस्वाक्षरीकारांकडे दस्तावेजांद्वारे रितसर सहाय्यभूत त्यांची हरकत नोंदवू शकतात. कोणताही दावा नसल्यास असा दाव्याच्या

दिल्याचे गृहीत धरण्यात येईल. वरील उल्लेखित परिशिष्ट गाव वडवली, तालुका वसई, जिल्हा पालधर येथे स्थित, वसलेल्या आणि अशा सर्व्हे क्र. २६ मोजमापित ०-४५-३ एच. आर. पैकी मोजमापित ०-०२-० एच. आर. जमिन धारक

संदर्भाशिवाय किंवा पुढील सूचनेशिवाय व्यवहार

पूर्ण करण्यात येईल, असा दावा काहि असल्यास

असा कोणताही / सर्व दावे जाणिवपूर्वक सोड्न

जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग, किरिट ए. संघवी खरेदीदारांकरिता वकील ए/१००२, डॉ. गॅम्बर्स रेसीडेन्सी एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम)

जाहीर सूचना 5 HDFC

Place : Mumbai Date: June 01, 2020

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. नों. कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई.

सीआयएनः एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६ वेबसाईटः www.hdfc.com तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. व्ही. आर. बिल्डर्स तर्फे भागीदार श्री. दिनेशकुमार कासट आणि श्री. वरुण कासट (''विकासक'') हे सिटी इंडस्टियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (सिडको), श्रीमती अनुबाई ठाकूर व २ अन्य आणि विकासक यांच्यातील नोंदणी क्र. ११२१४/२०१४ धारक दिनांक ०५/११/२०१४ च्या नोंदणीकृत त्रिपक्षीय करारानुसार येथे खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकसित करत आहेत. विकासकांना सिडकोने दिनांक ०७/११/२०१४ चा हस्तांतर आदेश क्र. सिडको/वसाहत/सायतो/उल्वे/ १९९/२०१४/१७९२ जारी केला आहे. पुढे, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ही सदर मिळकतीवर विकासकांकडून बांधण्यात येणाऱ्या ''संस्कृती'' नावाच्या प्रकल्पातील निवासी युनिटस् खरेदी करण्याकरिता संभाव्य खरेदीदारांना गृह कर्जांची शिफारस करण्यासाठी इच्छुक आहे.

सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्याच्या संबंधात कोणताही दावा, अधिकार, हक आणि हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तींना याद्वारे तसे लेखी स्वरुपात ह्या तारखेपासून १५ दिवसांत 'हेड-ऑपरेशन्स-लिगल, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० येथे कळविण्यास सांगण्यात येते. मिळकतीचे परिशिष्ट

प्लॉट क्र. ३२, सेक्टर क्र. १९, उल्वे नोड, नवी मुंबई.

दिनांक : १ जून, २०२०

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि., रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

दी मोगावीरा को- ऑपरेटिव्ह बँक लि.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालयः

५ वा मजला, मोगावीरा भवन, एम. व्ही. एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८. संपर्क तपशिल: दूर. क्र. - ०२२-२६७६६०११/९००४२५६६०९/९८२१४५५३९१ ई-मेल: recovery@mogaveerabank.com

स्थावर मिळकतीची लिलाव विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) प्रमाणे दी मोगावीरा को - ऑपरेटिव्ह बँक लि.च्या प्राधिकृत अधिकारी यांच्या आता प्रत्यक्ष कब्जात असलेल्या खालील स्थावर मिळकतींच्या ''जसे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जसे आहे जे आहे तत्वाने'' खरेदी करण्यासाठी जनता/इच्छुक बोलीदार यांच्याकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागविण्यात येत

स्थावर मत्ता/ मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रुपयांत)	इसारा अनामत रक्कम (रुपयांत)	मिळकतीची तपासणी	निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ	तारण धनकोंचे नाव आणि पत्ता	कर्जदार/ गहाणदाराचे नाव	थकीत कर्ज रक्कम	निविदा/प्रस्ताव सादर करण्याची तारीख वेळ आणि ठिकाण
बी-२०४, बिल्डिं. क्र.	₹.	रु.	08/09/२०२०	०८/०७/२०२०	दी मोगावीरा को- ऑपरेटिव्ह	मे. प्रतिक	रु. १,१३,९७,६४४/ -	मोहोरबंद निविदा/प्रस्ताव प्राधिकृत
१०, सुमंगल सीएचएस	१,०६,००,०००/-	१,००,०००/-	सकाळी ११ ते	स. ११	बँक लि . ५ वा मजला, मोगावीरा	इंडस्ट्रीज	(रुपये एक कोटी तेरा	अधिकाऱ्यांना ०७/०७/२०२० रोजी
लि., वीणा नगर, फेज-			दु. ४		भवन, एम. व्ही. एम. एज्युकेशनल	–कर्जदार	लाख सत्याण्णव हजार	किंवा पूर्वी दु. ३.३० पर्यंत प्रशासकीय
२, एलबीएस मार्ग					कॅम्पस मार्ग, ऑफ वीरा देसाई रोड,		सहाशे चव्वेचाळीस मात्र)	कार्यालय ५ वा मजला, मोगावीरा
लगत, मुलुंड पश्चिम,					अंधेरी (पश्चिम), मुंबई-	कै. श्री. सलिल	(ओडी/६३५)	भवन, एम. व्ही. एम. एज्युकेशनल
मुंबई -४०००८०					४०००५८.	लालजी	३१/०५/२०१९ रोजीस	कॅम्पस् मार्ग, वीरा देसाई रोडलगत,
मोजमापित ३९१ चौ.					दूर. क्र. २६७६ ६०११.	अगरवाल	अधिक ०१/०६/२०१९	अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.
फू. (कार्पेट)					मोबाः ९८२१४५५३९१.	–गहाणदार	पासूनचे व्याज.	येथे सादर करावेत.

१. खरेदीदारांना मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, हस्तांतरण प्रभार देय सर्व सांविधिक थकबाकी मिळकतीशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही कर आणि दर आणि देणी यांच्याशी संबंधित सर्व खर्च करायचा आहे. विक्री

प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल. २. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचे आणि/किंवा निविदा उघडण्याची आणि/किंवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी राखून ठेवले आहेत.

३. गहाणकार/कर्जदार संभाव्य बोलीदार/प्रस्तावकर्त्यांना आणू शकतात आणि ०८/०७/२०२० रोजी स. ११ वा. प्रस्ताव उघडण्याच्यावेळी हजर देखील राह् शकतात.

४. बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी मिळकतींची पाहणी करून घ्यावी आणि त्यांची इच्छा असल्यास हक्क विलेख पडताळून पाहावेत.

५. यशस्वी बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी २५% बोली रक्कम ताबडतोब आणि उर्वरित ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करावी.

६. जर यशस्वी बोलीदारांनी प्रस्ताव उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात कसूर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल. ७. 'राखीव किंमतीच्या' खालील निविदा विचारात घेतल्या जाणार नाही.

सरफैसी ॲक्ट च्या नियम ८(६) अन्वये सांविधिक सूचनाः जर तुमची थकबाकी संपूर्ण पूर्ण केली नाही तर वरील नमूद तारखेस तारणमत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून लिलाव/विक्री करण्याबाबत सरफैसी ॲक्ट च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणकार यांना सुध्दा सदर सूचना आहे. तुम्हाला याद्वारे लिलावासाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी रक्कम चुकती करण्यासाठी सूचना देण्यात येत आहे. कसूर केल्यास मिळकतीची विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह तुमच्याकडून वसूली करण्यात येईल.

दिनांक: ०१.०६.२०२० ठिकाण: मुंबई

नारायण जी. मेंडोन

मुंबई - ६४